Programme of plants Programme of the Colors Section and Australia	alund . I	20:001/
Funding thine un retire \ 3.84 Ra GO ODO	Service Charges san artise s no.	bed Americal 600001- 101- Re 60001-
Repeat in words > C CasNO/PO ()/D I PO /D.D. Drawn o Counter Party Name	n :	Lousand

TO For Bank's Lies only

"SHREE" (General Stamp Rs. 60,000/-)

SALE-DEED

CONSIDERATION VALUE Rs. 10,00,000/-

VALUATION FOR STAMP DUTY

.... Rs. 10,00,000/-

THIS ARTICLE OF SALE DEED made and entered into at and on this 29 th day of August, 2010; Bhiwandi on this 24th day of August, 2010;

Shahi Agan

THE OWN PA

MAHARASHTRA

AGREEMENT FOR SALE

THE ARTICLE OF AGREEMENT FOR SALE is made and entered into at BHAYANDER this 26.... day of September, in the Christian year TWO THOUSAND TWENTY THREE.

BETWEEN

MR. ASHOK CHAMPALALJI KOTHARI aged 59 Years, an Indian Inhabitant residing at Flat No. C-301, Third Floor, C wing, PRARTHANA CHS. Ltd., at Building No.5, Station Road, Opp. Rajesh Hotel, Bhayander (West), Taluka & Dist. Thane - 401101, hereinafter called "THE TRANSFEROR" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to and assigns) of the FIRST PART.

AND

MR. SUNIL PRAYAG YADAV aged Years & MR. SUJEET PRAYAG YADAV aged Years, all Indian Inhabitant residing at Flat No. B-108, Sheetal Kunj, Devchand Nagar, 60 Feet Road, Bhayander (West), Thane - 401101, hereinafter called "THE TRANSFEREES" (which expression shall unless be repugnant to the context or meaning thereof be deemed to include his heirs executors, administration and assigns) of the SECOND PART.

clude his heirs executors, administration and assigns) of the SECOND PART.

Red 5. 40239 2023

Suject Junar

E 35

WHEREAS:

- The TRANSFEROR hereto is sole and the absolute owner of and is fully sized and possessed of ownership Flat No. C-301, on Third Floor, C wing, admeasuring area about 615 Sq. Ft. Super Built Up Area, in PRARTHANA CO-OPERATIVE about 615 Sq. Ft. Super Built Up Area, in PRARTHANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED., at Building No.5, Station Road, Opp. Rajesh Hotel, Bhayander (West), Taluka & Dist. Thane 401101, and Society registered under Hotel, Bhayander (West), Taluka & Dist. Thane 401101, and Foreign Flore fully paid 4457/1991-92, Dated 31/08/1991, the TRANSFEROR is the holder of Five fully paid shares of Rs.50 each Vide Share Certificate No. 046, Distinctive Serial No. 226 to 230, shares of Rs.50 each Vide Share Certificate No. 046, Distinctive Serial No. 226 to 230.
- B) Pursuant to an Agreement for Sale, dated 08/08/1990, between M/s. Mahalaxmi Construction Company, therein referred to as the Builder & the present TRANSFEROR had i.e. MR. ASHOK CHAMPALALJI KOTHARI, and the present TRANSFEROR had purchased the said Flat No. C-301, on Third Floor, C wing, in PRARTHANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED., admeasuring area about 615 Sq. Ft. Super Built Up Area, on the ownership basis. & whereas The Transferees have approached the Transferors and requested them to sell the said Flat for the consideration and on the terms and conditions hereinafter appearing. The Transferors have also acceded to the request of the Transferees.
- And whereas the application to society to transfer the said shares, held by the TRANSFEROR, in the name of the TRANSFEREES & also to transfer the said Flat in the name of the TRANSFEREES will be made and TRANSFEREES has agreed to acquire the said Flat No. C-301, on Third Floor, C wing, admeasuring area about 615 Sq. Ft.

 Super Built Lp. Area, in PRARTHANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY

 Super Built Lp. Area, in PRARTHANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY

 LITTLE Constructed on the plot of land bearing Survey No. 22/3 & CTS No. 1659 to 1675 at Revenue Village Bhayander, at Building No.5, Station Road, Opp. Rajesh Hotel Bhayander (West), Tahikara Dist. Thane 401101, within the limit of Mira Bhayander Municipal Corporation on ownership basis on the terms and condition here after appearing.

D) The TRANSFEROR have agreed to sell to TRANSFEREES the said Flat together with the said share certificate held by the TRANSFEROR in the share capital of the society.

Suject Jamaz

E) The TRANSFEROR has not received nor have been served any notice of demand under Income Tax Act., sales Tax, Stamp Duty of the wealth Tax Act. And that no such notice or demand is pending and that no warrant of Attachment issued in respect of the said Flat by the Income Tax, Sale Tax & Stamp Duty, Wealth Tax authorities under any of the provision of the Income Tax and Wealth Tax Act., and or the rules formed there under.

NOW THESE PRESENTS BETWEEN AND IT IS HEREBY AGREED BY AND BETWEEN THE PARTIES HERETO AS FOLLOWS: -

- That the TRANSFEROR is fully seized and possessed of Flat No. C-301, on Third Floor, C wing, in PRARTHANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., at Building No.5, Station Road, Opp. Rajesh Hotel, Bhayander (West), Taluka & Dist. Thane 401101, and he is absolute owner of the said Flat.
- That the party of the FIRST PART i. e. the TRANSFEROR who intends to sell the Flat on the ownership basis and the party of the SECOND PART i. e. The TRANSFEREES have approached to the party of the FIRST PART and that the party of the SECOND PART has prior to the execution of this Agreement satisfied himself/herself/their about the title of the party of the FIRST PART and shall not be entitle to investigate the title of the party the FIRST PART and no objection shall be raised on the any matter relating thereto.
- That the TRANSFEREES have agreed to pay and the TRANSFERORs have agreed and accept the lump sum consideration sum of Rs.40,00,000/- (Rupees Forty Lakhs Only) towards the full & final value of the said Flat, the payment are as follows:-

The TRANSFEREES have paid the sum of Rs. 1,00,000/- (Rupees:
One Lakhs Only) to the TRANSFEROR as and by way of PART PAYMENT
of the said Flat herein above mentioned like payment and receipt whereof the
TRANSFEROR do/doth hereby admit and acknowledge of and from figure of the the transference of the transf

- That the party of the FIRST PART has agreed to deliver to the party of the SECOND PART, on receipt of full and final payment, the share certificate in respect of the said society together with the transfer form duly filled up and signed by the TRANSFEROR and application for such transfer to be submitted to the society for effecting the necessary transfer.
- That the party of the SECOND PART is bound by the conditions contained in the Agreement for sale made by the present TRANSFEROR and Agreement which is given by the party of the FIRST PART to the party of the SECOND PART.

The membership and share certificate of the PRARTHANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY Ltd., at Building No.5, Station Road, Opp. Rajesh Hotel, Bhayander (West), Taluka & Dist. Thane - 401101, shall be transferred in the name of the party of SECOND PART.

- That the party of the FIRST PART has agreed to handover the vacant possession of the said Flat only after receipt of Full & Final payment of this present agreement.
- 7] That the FIRST PART declare and confirm that he had paid the entire purchase price payable in the respect of the said Flat under the said Agreement to the Builder.
- 8] That the party of the SECOND PART shall make an application for making the assessment payment of Municipal Bill & Electricity Bill in his/her own name and that the party of the FIRST PART shall consent to do so and that the party of the SECOND PART will be entitled to dispose the said Flat any way he/she choose only after complete execution of these presents and after making full and final payment of the consideration of Rs.4000000/=

That the party of the FIRST PART has paid all the taxes and society dues of the party of the date of this agreement and those levied hence forth the party of the SECOND PART shall make plyment there of to concerned authorities.

That the party of the FIRST PART hereby declare that he/she/they has not pledged and / or mortgage to any loan from any of the bankers or financial institution against the said Flat Further the said Flat is also not sold by the party of the FIRST PARTY to anyone

Flat Further the said r

else and that no advance against the said Flat has been taken by the party of the FIRST PART for the said Flat and the said flat is free from all encumbrances and reasonable doubt.

That the party of the encountry of the encoun


That the party of the SECOND PART hereby covenants to keep the said Flat its wall and partition wall, drains / pipes and appearances hereto in good turn condition and in particular so as to support repair and protect the part of the building other than his Flat.

- All cost charge and expenses of preparation of this present Agreement shall be borne by the TRANSFEREES only and the TRANSFEREES and seller shall equally share the transfer charge payable to the society for transferring the Flat in the name TRANSFEREES
- This Agreement shall always be subject to the provision contained in Maharashtra ownership Flats Act 1963, Maharashtra ownership Flat rule 1964 or any provision of law for the time being which is applicable hereto.
- 14] The TRANSFEREES shall bear and pay the charges towards stamp duty and registration fees as may be in force and there after lodging this Agreement for Registration with the concerned sub- Registrar of Assurance within the prescribed time limit and the TRANSFEROR have jointly & severally to admit and attain execution thereof.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

FLAT NO. C-301, on the Third Floor, C wing, admeasuring area about 615 Sq. Ft. Super Built Up Area, in the building known as PRARTHANA CO - OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Constructed on plot of land bearing Survey No. 22/3 & CTS No. 1659 to 1675 at Revenue Village Bhayander, at Building No.5, Station Road, Opp. Rajesh Hotel, Bhayander (West), Taluka & Dist. Thane - 401101, within the limits of Mira Bhayander Municipal Corporation in the Registration District Sub-District Thane/Bhayander.


Super Jerman





IN WITNESSES WHEREOF THE PARTIES HERETO HAVE HEREUNIO SET AND SUBSCRIBED THE RESPECTIVE HAND ON THE DAY AND YEAR EIRSTHEREINABOVE WRITTEN:

SIGNED SEALED AND DELIVERED)
by the within named "TRANSFEROR")
WP ASSISTANT AND ASSISTANT ASSISTANT AND ASSISTANT ASSISTANT AND ASSISTANT ASSISTA
MR. ASHOK CHAMPALALJI KOTHARI)
in the presence of
2) Ranger rothe
SIGNED SEALED AND DELIVERED)
by the within named "TRANSFEREES")
MR. SUNIL PRAYAG YADAV)
Suject Scuman
MR. SUJEET PRAYAG YADAV)
80% Jack
MRS. INDRAVATI PRAYAG YADAV)
in the presence of)
1) K.C.Sola



RECEIPT

RECEIVED of and from the within named the party of the SECOND PART the sum of Rs.1,00,000/- (Rupees One Lakhs Only) by Cheque against the Flat No. C-301, on Third Floor, C wing, admeasuring area about 615 Sq. Ft. Super Built Up Area, in PRARTHANA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED., at Building No.5, Station Road, Opp. Rajesh Hotel, Bhayander (West), Taluka & Dist. Thane - 401101, being the Part payment of agreed sale consideration as per the following:-


Rs.1,00,000/-, Cheque No.15317, Dated:18/09/2023, drawn on Canara Bank, Bhayander (West).

I SAY RECEIVED;

(MR. ASHOK CHAMPALALJI KOTHARI) TRANSFEROR

WITNESS:-

1) K. C. Soll M 2) Romelle Koth:



STO CERTING PRATE IS THE DAYS OF THE DAYS	f JULY 1992. four S. Mod. Gupta. T. S. (Chairman	Wember of the Committee
---	--	-------------------------



मालगत्ता कराचे देवक

मालेमना कराचे धिल पर्य १ २०२२-२०२३

(विनोक ०१/०४/२०२२ - ३१/०३/२०२३)



B030002506046

: 8560325

खोली/सदिनिका क्र.: 301

सर्वे कां/ विका कः :

विनांक

: 18/05/2022

एकुण क्षेत्रफळ (चौ.फुट)

: 430,00 : 2322.00

वार्षिक करयोग्य मुल्प रह. घाषराचा प्रकार

: Residential




Scan QR Code & Pay Bills

जमिन मालकाचे नाव : ASHOK C. KOTHARI

भोगवटाधारकाचे नाव :

: PRARTHANA, GITANJALI NAGAR, STATION ROAD, BHAYANDER (W)DIST : THANE(OLD SERIAL NO.

ता В8693)	- Librarias	XIIII)	ल बाकी	चाल्	रक्कम	एकुण स्कम
कराचे तपशिल	सांकेतांक		(3)	(4)	(5)	.=(3)+(4)+(5)
	(2)		3)	भाग-१	माग-२	
		100	0.0	348.	348.0	696.0
्रीसामास्य कर	910	1		12.		24.0
louse Tax /वृक्ष कर	948		0.0		-	
ree Tax	981	1	0.0			
ax For Education Cess Resident	947	1.5	0:0	23.		44
hikshan Kar Mahanagar Ralika // शिक्षण क्र (मनपा)	916	1	0.0	- 12.	0 12.0	
Kac Mahanagar Palika (Amaria and 1991)		++-	0.0	.93	0 93.0	
	950	HALLE	0.0	347.		694.0
ewage Facility has	1519	-			0 881.0	1762.0
olid Waste Fee			0.0		0 5	0.
कृषा		44				0.
xcess./ Advance-Amount		F#175				0.
ijustment Entry			1,14,1			1762.
nasti Ramoved Amount	114.4					1715
ण रेपक राक्कम भ २०२२ पर्यंत ५ टक्क सुर विल्यानंतर भाषायाची राक्कम भ २०२२ पर्यंत ५ टक्क सुर विल्यानंतर भाषायाची राक्कम		-7.				1715
म २०२२ पर्यंत १ द्वार्क सुद्द विद्यानंतर भाषपार्थ जून २०१२ पर्यंत १ द्वार्क सुरू दिस्मानंतर भाषपार्थी रफलम	2 10 min	1. 1.77		. 6	4. 4. 4. 45.	1715





आता आपण आपला मालमत्ता कर MYMBMC MOBILE APP द्वारे किंवा खालील ॲप द्वारे





amazon pay WobiKwik

संकेतस्थळ लिंकः www.mbmc.gov.in/property App Download Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.mbmc.my_mbmc_app

Consumer Number (CA no.): 9000 0072 8980 ASHOK C KOTHARI. YOU CAN REACH OUT TO US AT Address :301-C WING, PRARTHNA BLDG BLDG NO 5.
STATION RD, THANE OPP RAJESH HOTEL. TOLL FREE NO.: 1800209516 Bhavander (W), Thane, Sector3, 401101 WHATSAPP: 7045116237 October 2022 land on IN CASE OF FIRE/ ACCIDENT: 022 2577 4399 EMAIL: customercare@tatapower.com Dis. Seq.: NZ/W1115104/5/671/0000 TATA POWER WEBSITE: cp.tatapower.com Mobile No. : 9*****01 Lighting up Lives! Email Id : a1******rl@g**Il.com Pars online Regular Bill Bill Month: SEP 2022 EBPP Bill Period: 15.08.2022 to 15.09.2022 Metered Units : 0 Bill Date: 17.09.2022 : 92004343204 Bill No. Billed Units Discount Date :24.09.2022; Meter No. Tariff Category : LT | (3) : G1135328 Due Date Supply Zone :08.10.2022 :LT-RESIDENTIAL Meter Status : OK : North NZ01 Supply Date :09.04.2015 Dispatch Zone : North NZ01 MRU : W1115104 Nxr.Mtr.Rdg.Dt.: 15.10.2022(Tent.) Consumer : Welcome Type Of Supply: 1 PHASE LT. Current Bill Net Other Amount ֈ-Past Total Amount Charges Dues ₹80.00 Before Due Date* ₹ 0.00 ₹ 0.00 ₹ 80.00*

For Advertisement enquiries please contact "SCOM MEDIA" email: info@scommedia.com

*Due date is applicable for current bill only.

AMSTRAS

Security Deposit

Due

₹ ().00

KHUSHIYON KI SHURUAT

www.vijaysales,com

Amount After

Due Date

₹ 81.00

Amount By

Discount Date

₹ 79.00


V/7-1/-17

Security Deposit

Available

₹ 190.00

TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed Representative	Ashok C Kothari Particulars Particulars Amount 92 Maintenance Charges Sinking Fund Non - Occupancy Charges Late Fees Cable Charges Cable Charges Galle Charges Gother TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD. GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 GReg. No. TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI _ C/301	Ashok C Kothari Particulars Particulars Amount Particulars Amount 924 Amount 925 Amount 926 Amount 927 Amount 928 Amount	Particulars Particulars Particulars Amount 92: faintenance Charges inking Fund for - Occupancy Charges ate Fees ate Fees ate Fees ate Fees ate Fees Amount 92: faintenance Charges for - Occupancy Charges ate Fees ate Fees ate Fees ate Fees Amount for - Occupancy Charges for	Amount Particulars Particulars Amount Particulars Amount Science Charges Sinking Fund Son - Occupancy Charges Age Fees Pable Charges Age Fees Pable Charges Charg		ď					
Maintenance Charges Sinking Fund Non - Occupancy Charges Late Fees Cable Charges Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative	Maintenance Charges Maintenance Charges Mon - Occupancy Charges Anter Fees Sable Charges Gable Charges Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No.TNA/ (TNA) / HSG //(TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI_C/301	Maintenance Charges Maintenan	Idintenance Charges Inking Fund Ion - Occupancy Charges Ion - Occupancy Charge	Maintenance Charges Maintenance Charges Mon - Occupancy Charges Amount Mon - Occupancy Charges At Fees Table Charges Repair Fund Mater Charges Mater Material Materia	Shri/Smt/M/s.:		A SHOK (
Maintenance Charges Sinking Fund Non - Occupancy Charges Ate Fees Cable Charges Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received DRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Ate Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Ate Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Ate Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Ate Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Attack Treasurer / Authorised Representative	Maintenance Charges Sinking Fund Non - Occupancy Charges Alte Fees Sable Charges Repair Fund Solution Solution Fortal Add: Previous Dues Less: Amount Received Date of Bill is 15th of Bach Month Late Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANIALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.NoTNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI_C/301 Date: Received Rs. From ASHOK C KOTHARI_C/301	Maintenance Charges finking Fund Non - Occupancy Charges Alte Fees Table Charges Total Add: Previous Dues Jess: Amount Received The Previous Dues The Previous Dues RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANIALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 491101 (Reg. No. TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI C/301 Date: The Previous Dues Seceived Rs. From ASHOK C KOTHARI C/301 Date: The Previous Dues Jess: Amount Received Rs. Jess: Authorised Representative RECEIPT PRARTHNA (O-OP HSG SOCIETY LTD) GEETANIALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 491101 (Reg. No. TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI C/301	Inking Fund Ion - Occupancy Charges Inking Fund Ion - Occupancy Charges Inking Fund Ion - Occupancy Charges Inking Fund Inking Fund Ion - Occupancy Charges Inking Fund Ion - Occupancy Charges Inking Fund Ion - Occupancy Charges Ion - Occupancy Charges Inking Fund Inking Fund Ion - Occupancy Charges Ion - Occupancy Inking Fund Ion - Occupancy Charges Ion - Occupancy Inking Fund Ion - Occupancy Ion - O	Maintenance Charges Sinking Fund Non - Occupancy Charges Ale Fees Able Charges Able			Dellon	KOTHAR	I		
Maintenance Charges John - Occupancy Charges Jate Fees Jable Charges John - Occupancy Charge	Maintenance Charges inking Fund Non - Occupancy Charges Age Fees Sable Charges Sable Charges Solution Age of Superior Super	Maintenance Charges inking Fund Non - Occupancy Charges Age Fees Sable Charges Sepair Fund Vater Charges OTAL Vater Charges OTAL Vadd : Previous Dues Sess : Amount Received TRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs.50 per Month will be Cha	Inking Fund In Occupancy Charges Inking Fund In Occupancy Charges Inking Fund In Occupancy Charges Inking Fund In It Is Is It Is	Asintenance Charges inking Fund ion - Occupancy Charges alse Fees able Charges (Spain Fund Vater Charges Add: Previous Dues Add: Previous Dues Add: Previous Dues Amount Received (Spain Fund Vater Charges (Spain Fund Vater Charges Amount Received (Spain Fund Vater Charges (Spain Fund Vater Charges Vater Charges (Spain Fund Vater Charges Vater Charges (Spain Fund Vater Charges (Spa				Dortionless			Amount
Sinking Fund Non - Occupancy Charges Alte Fees Cable Charges Cable Charges Cable Charges Cable Charges Cable Charges Cable Charges Cother TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received TRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed Representative	inking Fund Non - Occupancy Charges Ale Fees Able Charges Charg	inking Fund Non - Occupancy Charges Ale Fees Able Charges Gill Gegif Fund Sylvater Charges Diher OTAL Add: Previous Dues Less: Amount Received Less: Lapy US RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No., TNA/ (TNA) / HSG //(TC) / 4457/ 91-92) Received Rs. ASHOK C KOTHARI_C/301 Dated:	inking Fund Ion - Occupancy Charges alte Fees able Charges able Charges able Charges Able Charges OTAL Vater Charges Other OTAL Add: Previous Dues Add: Previous Dues Asses: Amount Received RAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Altered Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aste Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aster Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aster Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aster Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aster Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aster Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aster Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aster Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Aster Fees of Rs.50 per Month will be Ch	inking Fund Non - Occupancy Charges Age Fees Age Charges Age Charges Age Charges Age Charges Age Charges Other OTAL Add: Previous Dues Add: Previous Dues Ages: Amount Received BRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Age Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis Age Fees of Rs.50 per Mon				Particulars			
Non - Occupancy Charges Atte Fees Cable Charges Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received DRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Bach Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Attendary Charges Less: Languages Treasurer / Authorised Representative	Non - Occupancy Charges Acte Fees Cable Charges Repair Fund Sater Charges Other OTAL Add: Previous Dues Less: Amount Received Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Alter Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No. TNA/ (TNA) / HSG // TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI C/301	Non - Occupancy Charges Ale Fees Cable Charges Cepair Fund Solver Cottal Cottages Cotter Cottal Cottages Cotter Cottal Cottages Cotter Cottal Cottages Cotter Cottages	inn - Occupancy Charges ate Fees able Charges (able Charges (ble Charges) (charges) (charges)	Non - Occupancy Charges Age Fees Pable Charges Sepair Fund Set Charges Set Cha		ges					j
Cable Charges Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received DRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Charges Treasurer / Authorised Representative	Atter Fees Cable Charges Cable Charges Cable Charges Cable Charges Cother COTAL Add: Previous Dues Less: Amount Received Cash Amount Received Cash Amount Received Cash Amount Received Cash Charges Less: Amount Received Cash Charges Less: Amount Received Cash Charges Cash Cash Charges Cash Cash Charges Cash Charges RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No.:TNAY (TNA) / HSG /-(TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI C/301 Date: Cash Cash Cash Cash Cash Cash Cash Cash	Atte Fees Cable Charges Cable Charges Cable Charges Cepair Fund Water Charges Other OTAL Add: Previous Dues Less: Amount Received TRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No.,TNAJ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI C/301 Date: Date: OTAL 1.67 1.	ate Fees lable Charges lable C	Alte Fees Able Charges Able Charges Applied Fund Add: Previous Dues Add: Previous Dues Add: Previous Dues Add: Previous Dues Amount Received BRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Bach Month Authorised Representative Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD OBJECT AND AND ARAYANDAR (W) - 401101 (Reg. No. TNA/ (TNA) / HSG/ (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI C/301 O Datea: 19. 1494 14. 2410 15. 1494 15. 1494 16. 1497 17. 1497 17. 1497 18. 1497 19. 1497 19. 1497 19. 19. 19. 19. 19. 19. 19. 19. 19. 19.	inking Fund	<u>C1</u>				and the second s	
Repair Fund Water Charges Other FOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Charges Treasurer / Authorised Representative	Repair Fund Swater Charges Other Cotal Add: Previous Dues Less: Amount Received Cash Water Charges District States of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should be Crossed in Favour of the Society / Cash will not be	Repair Fund Water Charges Other 1,670 TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No.,TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301 Date: 1,670 13,271 Chapter Lig. Liping user RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No.,TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92)	Repair Fund Vater Charges OTAL OT	Repair Fund Water Charges Dither TOTAL Add: Previous Dues J. 570 Add: Previous Dues J. 570 J.		Charges					
Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative	Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.NoTNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI_C/301 Date: 232	Repair Fund Water Charges Other OTAL Add: Previous Dues Jess: Amount Received JAPA	Ashor Charges OTAL OTAL Add: Previous Dues ess: Amount Received Due Date of Bill is 15th of Each Month Mate Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Althorized Representative Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No., TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) eccived Rs. o Dated: y cash/cheque no. overards part/full payment against Maintenance Bill no: 25, 157 14, 94	Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Chequie should be Crossed in Pavour of the Society / Cash will not be accepted. Chequie should be Crossed in Pavour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.NoTNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301 Ly cash/cheque no. O Dated: Dy cash/cheque no. O Dated: 222 Dowards part/full payment against Maintenance Bill no:							61
Water Charges Other POTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed Representative	Repair Fund Water Charges Other TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Less For Many Banger Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No., TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI_C/301 Date: Date: 1, 67 13, 27 Charges Less Sacret Less Sacret Less Sacret Less Sacret Less Sacret Less Sacret Less Sacret Less Sac	Repair Fund Water Charges Other OTAL Add: Previous Dues Less: Amount Received SRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Letter Requires should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Capture RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.NoTNA) (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301	PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GETANIALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) -401101 (Reg.No.,TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) ecceived Rs. from ASHOK C KOTHARI_C/301 powards part/full payment against Maintenance Bill no: 21, 67, 67, 67, 67, 67, 67, 67, 67, 67, 67	Repair Fund Water Charges Dither TOTAL Add: Previous Dues ess: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Chequie should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Chequie should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) -401101 (Reg.No.TNAY (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI C/301 Oy cash/cheque no. O Datea: 222 Oowards part/full payment against Maintenance Bill no:							
TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed Representative	Dither In the previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No. TNAY (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs from ASHOK C KOTHARI C/301 Date (C) Date of Bill is 15th of Each Month Late Previous Dues Late Previous Dues Late Previous Dues Alter Previous Dues Late Previous Dues	OTAL Add: Previous Dues Less: Amount Received Due Date of Bill is 15th of Bach Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society	OTAL Add: Previous Dues ess: Amount Received Due Date of Bill is 15th of Each Month Auto Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Attended to the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GESTANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No., TNA) (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI C/301 Received Rs. gy cash/cheque no. O Dated: gy cash/full payment against Maintenance Bill no: 222	TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Bach Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No. TNA) (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. O Dated: Oy cash/cheque no. O Dated: O Date							
Treasurer / Authorised Representative 13 14 15 16 17 18 19 19 19 19 19 19 19 19 19	FOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GESTANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. NoTNA*/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI_C/301 Date(i): 14.94 13.27 Ch. No. Sta S S C. La L	TOTAL Add: Previous Dues Less: Amount Received Due Date of Bill is 15th of Bach Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be accepted. Cheque sh	OTAL Add: Previous Dues Jack Sess: Amount Received Due Date of Bill is 15th of Each Month Attended to Previous Dues Add: Previous Dues It 94 Due Date of Bill is 15th of Each Month Attended to Charged on Cumulative Basis. Attended to Previous Basis Attended to Previous Basis Attended to Previous Basis Attended to Previous Basis Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GETANIALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. NoTNA/ (TNA)/HSG/(TC)/4457/91-92) (Reg. NoTNA/ (TNA)/HSG/(TC)/4457/91-92) (Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301) Received Rs. from Dateu: 222 Devards part/full payment against Maintenance Bill no:	FOTAL Add: Previous Dues Less: Amount Received JRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No., TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. O Dated: Oy cash/cheque no. Owards part/full payment against Maintenance Bill no: 222							
Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed Representative	FOTAL Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Charge Bante Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No.:TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. No.:TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301	Add: Previous Dues Jess: Amount Received Jess: Amount Received Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 GEETANJALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No.:TNA) (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92.) Received Rs from ASHOK C KOTHARI C/301 Date: 322	OTAL Add: Previous Dues Jess: Amount Received JA94 JA94 JAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Jate Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Jate Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. January Classic Charges	FOTAL Add: Previous Dues Less: Amount Received JRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR, STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. NoTNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Received Rs. from ASHOK C KOTHARI C/301 Received Rs. 0 Dated: 222 Owards part/full payment against Maintenance Bill no: 222	Other						1,67
Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed Representative	Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301	Add: Previous Dues Jess: Amount Received Jes: Amount Received Jess: Amount Received Jes	Add: Previous Dues Jess: Amount Received JA94	Add: Previous Dues Less: Amount Received GRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Chequie should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque Should Bachte Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR, STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. NoTNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. NoTNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Overards part/full payment against Maintenance Bill no: 222							13,27
Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Charges Banke Treasurer / Authorised Representative	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg.No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301	PRAND TOTAL Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No. TNA / (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301	RAND TOTAL Due Date of Bill is 15th of Bach Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Chequie should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Chequie should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301 programs of the Society	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No., TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301 Datea: Dy cash/cheque no. O Datea: Dy cash/cheque no. O Datea: Dy cash/cheque no. O Datea: Downards part/full payment against Maintenance Bill no:	OTAL					and the second s	
Due Date of Bill is 15th of Each Month Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Charges of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Charges Bande Late Late Late Late Late Late Late Lat	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GESTANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No. TNA) (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. From ASHOK C KOTHARI_C/301 Received Rs. Gestandary accepted to the society of the Societ	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favo	Add: Previous Di	asimud					14,94
Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs. 50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 GReg. No.: TNAJ (TNA) / HSG J. (TC) / 4457 / 91-92) (Reg. No.: TNAJ (SOCIETY LTD) Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301 Received Rs from Date(4):	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Cr	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 GReg. No TNAT (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. No TNAT (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) ecceived Rs. y cash/cheque no. 0 Date G: y cash/cheque no. powards part/full payment against Maintenance Bill no: 222	Due Date of Bill is 15th of Each Month Late Fees of Rs.50 per Month will be Charged on Cumulative Basis. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Cheque should be Crossed in Favour of the Society / Cash will not be accepted. Treasurer / Authorised Representative RECEIPT PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GETANIALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 GReg. No. TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. No. TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. To Date a: Date	Less: Amount Re	cerved				THE RESERVE OF THE PROPERTY OF	CONTRACT TO AN INCIDENT AND AND ADDRESS OF THE PARTY OF T
RECEIPT	PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR, STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No., TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Received Rs. ASHOK C KOTHARI_C/301 Date(4):	PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR, STATION ROAD, BHAYANDAR (W) - 401101 (Reg. No.:TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Regeived Rs. ASHOK C KOTHARI_C/301 Date: 222	PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No.:TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg.No.:TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301 (Received Rs. 0 Dated: 222 (Dated: 222 (Dated: 222) (Dated: 222)	PRARTHNA CO-OP HSG SOCIETY LTD GEETANJALI NAGAR STATION ROAD BHAYANDAR (W) - 401101 (Reg.No.:TNA-/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Received Rs. from ASHOK C KOTHARI_C/301 by cash/cheque no. 0 Datea: covered spart/full payment against Maintenance Bill no: 222	Due Date of Bill i	s 15th of) per Mor Crossed	Each Month oth will be Ch in Fayour of t	arged on Cu he Society /	nmulative Basis. Cash will not be a	anam Bank	F8. 1502 AB
	GEETANJALI NAGAR, STATION NOTICE (Reg. No.: TNA: / (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. ASHOK C KOTHARI_C/301 Received Rs. Date 4:	GEETANIALI NAGAR, STATION ROSSILIA (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301	GEETANJALI NAGAR, STATION ROTOLO (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) ecceived Rs from ASHOK C KOTHARI_C/301 y cash/cheque no. 0 Dateu: 222 pwards part/full payment against Maintenance Bill no:	GEETANJALI NAGAR, STATION NO.1018 (Reg.No.17NA) (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301 by cash/cheque no. 0 Dateu: 222 owards part/full payment against Maintenance Bill no:	Due Date of Bill i	s 15th of) per Mor Crossed	in Favour of t		DECEIOT.	Treasurer / Ault	Lg. LAGUS
PRARTHNA CO-OT TIBE	GEETANJALI NAGAR, STATION NOTICE (Reg. No.: TNA: / (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs. ASHOK C KOTHARI_C/301 Received Rs. Date 4:	GEETANIALI NAGAR, STATION ROSSILIA (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) (Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301	GEETANJALI NAGAR, STATION ROTOLO (Reg. No.:TNA:/ (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) ecceived Rs from ASHOK C KOTHARI_C/301 y cash/cheque no. 0 Dateu: 222 pwards part/full payment against Maintenance Bill no:	GEETANJALI NAGAR, STATION NO.1018 (Reg.No.17NA) (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92) Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301 by cash/cheque no. 0 Dateu: 222 owards part/full payment against Maintenance Bill no:	Due Date of Bill i) per Mor Crossed	in Favour of t		RECEIPT	Treasurer / Auth	Lg. LAGUS
GEETANJALI NAGAR STATION ROMETE (Reg. No.: TNA / (TNA) / HSG / (TC) / 4457 / 91-92)	Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301	Received Rs. ASHOK C KOTHARI_C/301	eceived Rs from ASHOK C KOTHARI_C/301 y cash/cheque no. 0 Dateu: 222 owards part/full payment against Maintenance Bill no:	Received Rs from ASHOK C KOTHARI_C/301 by cash/cheque no. 0 Dated: 222 owards part/full payment against Maintenance Bill no:	Due Date of Bill i) per Mor Crossed	in Favour of t	RTHNA	RECEIPT CO-OP HSG	Trensurer / Auth SOCIETY LTD RHAYANDAR (W)	Lg. LAGUS
	Received Rs. Dateú:	Received Rs. Dateú:	y cash/cheque no. Datea: 222 y cash/cheque no. Datea: 222 Dewards part/full payment against Maintenance Bill no:	Received Rs. O Dated: 222 by cash/cheque no. owards part/full payment against Maintenance Bill no:	Due Date of Bill i) per Mor Crossed	in Favour of t	RTHNA	RECEIPT CO-OP HSG	Trensurer / Auth SOCIETY LTD RHAYANDAR (W)	Lg. LAGUS
THOUGH C KOTHARI C/301	Received No. Dateu: 222	y cash/cheque no. y cash/cheque no. Dated: 222 y cash/cheque no. Dated: 222	y cash/cheque no. bwards part/full payment against Maintenance Bill no:	owards part/full payment against Maintenance Bill no:	Due Date of Bill i) per Mor Crossed	in Favour of t	RTHNA I NAGAR.S g.No.TNA	RECEIPT CO-OP HSG STATION ROAD.	Treasurer / Authorized SOCIETY LTD BHAYANDAR (W) - FC) / 4457 / 91-92)	Lg. LAGUS
ASHOK C KOTHARI_C/301	by cash/cheque no.	owards parvium pay more 5		are an or signature	Due Date of Bill i Late Fees of Rs.50 Cheque should be) per Mor Crossed	PRA GEETANJAL	RTHNA I NAGAR.S g.NoTNA	RECEIPT CO-OP HSG STATION ROAD.	Treasurer / Authorized SOCIETY LTD BHAYANDAR (W) - FC) / 4457 / 91-92)	Lg. LAGUS
Received Rs. Datea: 222 Dy cash/cheque no. Dowards part/full payment against Maintenance Bill no:	owards part/full payment against transfer of the control of the co		ing any stown or signature		Due Date of Bill i Late Fees of Rs.50 Cheque should be Received Rs. by cash/eheque no lowards part/full p	per Mor Crossed	PRA GEETANIAL (Re from 0 gainst Maintel	RTHNA I NAGAR.S g.NoTNA ASHOK C Datea:	RECEIPT CO-OP HSG STATION ROAD. (TNA) / HSG /-(C) C KOTHARI_C/30	Treasurer / Auth SOCIETY LTD BHAYANDAR (W) - TC) / 4457 / 91-92)	Lg. LAGUS
Received Rs. O Datea: 222 By cash/cheque no. Owards part/full payment against Maintenance Bill no:	owards part/full payment against transfer or signature	to any stamp or signature		receipt and do not require any stamp of any	Due Date of Bill i Late Fees of Rs.50 Cheque should be Received Rs. by cash/cheque no owards part/full p	per Mor Crossed	PRA GEETANIAL (Re from 0 gainst Maintel	RTHNA I NAGAR.S g.NoTNA ASHOK C Datea:	RECEIPT CO-OP HSG STATION ROAD. (TNA) / HSG /-(C) C KOTHARI_C/30	Treasurer / Auth SOCIETY LTD BHAYANDAR (W) - TC) / 4457 / 91-92)	Lg. LAGUS
Received Rs. Datea: 222 by cash/cheque no. 0 Datea: 222 owards part/full payment against Maintenance Bill no:	owards part/full payment against transported receipt and do not require any stamp or signature	receipt and do not require any stamp or signature	receipt and do not require my stamp or any		Due Date of Bill i Late Fees of Rs.50 Cheque should be Received Rs. by cash/eheque no owards part/full p	per Mor Crossed	PRA GEETANIAL (Re from 0 gainst Maintel	RTHNA I NAGAR.S g.NoTNA ASHOK C Datea:	RECEIPT CO-OP HSG STATION ROAD. (TNA) / HSG /-(C) C KOTHARI_C/30	Treasurer / Auth SOCIETY LTD BHAYANDAR (W) - TC) / 4457 / 91-92)	Lg. LAGUS
Received Rs. Dateú:	Control of the state of the sta	owards partitum pay more		or signature	Due Date of Bill i Late Fees of Rs.50 Cheque should be	per Mor Crossed	PRA GEETANJAL (Re	RTHNA I NAGARS g.NoTNA ASHOK C	RECEIPT CO-OP HSG STATION ROAD. (TNA) / HSG /-(C	Treasurer / Authorized SOCIETY LTD BHAYANDAR (W) - FC) / 4457 / 91-92)	Lg. LAGUS
Received Rs. Dateú:	owards part/full payment against the constant of the constant	the consented receipt and do not require any stamp or signature	receipt and do not require my stamp or any	1-1 2010 21 11 1000 17	Due Date of Bill i Late Fees of Rs.50 Cheque should be Received Rs. by cash/cheque no owards part/full p	per Mor Crossed	PRA GEETANIAL (Re from 0 gainst Maintel	RTHNA I NAGAR.S g.NoTNA ASHOK C Datea:	RECEIPT CO-OP HSG STATION ROAD. (TNA) / HSG /-(C) C KOTHARI_C/30	Treasurer / Auth SOCIETY LTD BHAYANDAR (W) - TC) / 4457 / 91-92)	Lg. LAGUS





dispounded under section is af Bombay Stamp Act 1954 MARY MERSES PO Spri / Smt. Account There is had found an amount of deficit samp duty of the loss Soss benefit (15 3 3 3 only in the State Bank of India. Branch Mederallan No 24 dated 33 1495. Certified u/s 41 of the Bombay Act 1958 that the full stamp \mathbf{B} A Ro 1665 - as Thousand Sir hadred only has been paid in respect of this smy frea THE Subject to the Provision of Sec. 53.4 of Bombay Stamp Act. 1958 t w. Collector of Stamps, THANE: y cuf ARTICLES OF AGREEMENT made at Bombay this day of Aigus+ 1990 BETWEEN M/S. MAHALAXMI CONSTRUCTION COMPANY, Partnership firm registered under Indian partnership Act 1932 and carrying on business at Shop No.1/1, Akash Ganga, Navyug Nagar, Devchand Nagar Road, Station Road, Bhayandar (West), Dist: Thane - 40!101 hereinafter called "the Vendors" (which expression shall include the partners or persons for the time being of the said firm respective heirs, executors, administrators Ashok of the ONE PART AND Shall Champerlas ji Kothari, दस्त क्रांसिक Dala Chawl, Elphinstone hereinafter called "the Purchasers" (which expression shall mean and include them and the survivor or survivors of them, the heirs, executors and administrators or the last survivor, their/his/her assigns) or the OTHER PART. टनन ४

दस्त क्र.९७२३ /२०२३ |



क्रमांक टी.एन.ए. (टी.एन.ए.) / एच.एस.जी. / (टी.सी.) / ४४ 🗸 🖒 🥴 🥫 🕮

पा प्रमाणपत्राद्वारे प्रमाणीत करण्यात येत आहे की, प्राधिका कु उम्हाद रावत तो सिन सासाथ र एक साह की,

ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्यये नोंदणी क्रमांक टीएनए / (टीएनए) / एचएसजी / (टीसी) / ४ ~ ५ १० / ८२ - १ १ विशेष १०० /

(दीसी) / ४ - ५ ७ / ८१ - ८३ / दिनंक ३१ / ट ने नोंदण्यात आलेली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम् कि (कि अस्तर महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील निर्यस क्रभाव १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृह निर्माण संस्था अस्तर

उप – वर्गीकरण भाडे करू सह भागीदारी गृह निर्माण संस्था असे खोहे

निकन्द्रु। (19889

Scanned with CamScanner

सिरा-भाईंदर नगरपालिका

मुनय कार्योलय पार्रप्र

MIRA-BHAYANDAR MUNICIPAL

छत्रपती शिषाजी महाराज मार्ग, भाईदर [ग.], बीन कोड उर्ज !०!

विनांक शही हर वाचले :- १] मे. महालक्ष्मी कंन्स्ट्रक्यानकंपनी ह्यांचा दि. १९७, ९० वा अर्ज.

- मे- तक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठापे ह्याचिकडील पत्र कं युएलर्ता **3**] टीजें/ सू/ एसईसी/२२/ एसआर = 4२/ दि. १६.१२.८५.
- में जिल्हाधिकारी सारे, जिं ठापे याचिकडीत ऑर्डर कुं एनेजेवी/ २८/ दि. १६. १. ४५
- मे. तहाय्यक संचालक, नगर रचना ठापे ह्यांचेकडील ऑर्डर क्रमांक बांधकाम/रेखांकन/शाईंदर/ठापे/त्रतं-ठापे/४२२८, दि. २९.१०.८८.
- मिरा माईंदर नगरपालिका परिषद यांचिकडील जा. हं. २९२७/८८-९० 4] दि ७.१% ८८ ची बांधकाम मंजूरी.
- मे. गरतकुमार पटेल यांचा इमारत पुष्तिचा दिः १५.६.९० चा दाखना.


मिरा भाईदर नगरपा निकाह हम द

३६३ [नविन] २२/३ [जुना] माईवर परिचम, वेस्विद नं ५ येथे मे. महालक्ष्मी कंन्स्ट्रक्शन क्यांनी ह्यांनी इमारत बांधून पूर्व केली आहे, त्यांत्र में, तक्षम प्राधिकारी भागरी तंकुलन, ठाण, मे. जिल्हाधिकारी सारे, ठापे, में सहाय्यक तंवालक नगर रचना ठापे व मिरा भाईंदर नगरपालिका परिषद हवांनी मंजूरी दिलेली आहे. तदर इमारत वापर करणेबावत आकृतिक्ट भी. गरतकुगार पटेन ह्यांनी सवरच्या इमारतीस वापराचे तर्टिफोट दिलेले अतून, ते सोबत जोडी आहें तलव वरील इमारतीया वाणर करणेंत नगरपा लिकेची हरकत नाही. सलब दाख्ना दिला अते.

প্রবার্টক, ु_{ल्लिस} भारेष्ट नगरवास्थित १८७०

Scanned with CamScanner





मिरा भाईन्द्र नगरपालिका परिपद मुण्य कार्यालय वाहेन्हर TRA BHAYANDAR MUNICIPAL COUNCI उपपर्तः शियोजी महाराज मार्गः आईस्ट्रार गील गीर २०१.१०३.

१३] नगरपा निकेवा वापर परवाना वित्रत्या शिवाय जागेवा वापर इरता ह १४) त्वमवल्या वरील ओटले अनुक्रेय नाडीतः १४) में तहाय्यक मंचातक नगररचना ठापे योधिकडीत पूर्विषे पत्र कुं. हिंद. ३६

मंबूर केतेन प्लान रदद करण्यात थेन आहे. ाही वरील जटी स्तर्गि ईयनकारक राहुनि परवानगी, देण्यातः देलं आहे, परीत

कोणत्याही अटी प्रतिचि उल्लंघन भाल्यास दिलेली वरवानगी रदद करण्यात ह



1739 रिजरइ

9/26/23, 12.47 PM

Summary 1 (Dastgoshwara bha.) 1)

दस्त गोषवारा भाग-1

12,0 -26 वस्त क्रमाकः 17231/2023

_{इस्त} क्रमांक: टनन4 /17231/2023

76/1/201 नाळवार,26 मप्टेंबर 2023 12:47 म.नं.

बाजार मुल्यः रु. 39,03,171/-

मोबदला: रु. 40,00,000/-

भूरतेले मुद्रांक शुल्कः रू.2,80,000/-

्र, ति. मह. दु. ति. टनन4 यांचे कार्यालयात अ. कं. 17231 वर दि.26-09-2023

नेजी 12:46 म.नं. वा. हजर केला.

पावती:19503

भावती दिनांक: 26/09/2023

मादरकरणाराचे नाव: **सुनिल प्रयाग यादव -** -

नोंदणी फी

₹. 30000.00

दस्त हाताळणी फी

₹. 600.00

पृष्टांची संख्या: 30

एकुण: 30600.00

मुद्रांक शुल्कः (एक) कोणत्याही महानगरपालिकेच्या हद्दीत किंवा स्थालगत असलेल्या कोणत्याही कटक क्षेत्राच्या हद्दीत किंवा उप-खंड (दोन) मध्ये नमृद न केलेल्या कोणत्याही नागरी क्षेत्रात

. शिक्का क्रं. 1 26 / 09 / 2023 12 : 46 : 51 PM ची वेळ: (सादरीकरण)

शिक्का कं. 2 26 / 09 / 2023 12 : 47 : 41 PM ची वेळ: (फी)

9²⁶²³-1.04 PM

_{26 09/2023} 1 02:55 PM

क्षाक[्]टनन4/17231/2023 ्र प्रकार -करारमामा

1 3 C

पक्षकाराचे नाव व पना

नाव:अशोक चंपालालजी कोठारी ...

पना:प्लॉट नं: -, माळा नं. -, इमारतीचे नाय. -, व्लॉक मं: -, रोड नं. वय -59 मी -301, तिसरा मजला, पार्थना को, ऑप, हौ, सोसा, लि, बिल्डींग स्वाक्षरी-

त. 05 स्टेशन रोड, राजेश हॉटेल समोर, भाईदर प. ता. जि. ठाणे महाराष्ट्र, ठाणे. पॅन नंबर:AAEPK3197N

नाव:सुनिल प्रयाग यादव - -लिहन घेणार पना:प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: वर्ष बी 108. शीतल कुंज देवचंद नगर, 60 फीट रोड, भाईदर प. ता. जी. स्वरि ठाणे , महाराष्ट्र, ठाणे.

पॅन नंबर:AGBPY4757B

नाव:सुजित प्रयाग यादव - -लिहून घेणार पना:प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: वय :-42 3 बी 108, शीतल कुंज देवचंद नगर, 60 फीट रोड, भाईदर प. ता. जी ठाणे , महाराष्ट्र, ठाणे. पॅन नंबर:ABQPY2760C

लिहन घेणार नाव:इंद्रावती प्रयाग यादव - -पन्ताःप्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: वय :-57 बी108. शीतल कुंज देवचंद नगर, 60 फीट रोड, भाईदर प. ता. जी. स्वाक्षरी:-ठाणे , महाराष्ट्र, ठाणे. पॅन नंबर:AOWPY0585Q

306/19

देशम शीमकाश भाग)

the talalate dals

लिहान वेगारा



















वरील दस्तऐयज करुन देणार तथाकथीत करारनामा चा दस्त ऐवज करुन दिल्याचे कबुल करतात.

शिक्का क्र.3 ची वेळ:26 / 09 / 2023 12 : 55 : 48 PM

------खालील इसम असे निवेदीत करतात की ते दस्ताऐवज करुन देणा-यानां व्यक्तीशः ओळखतात, व त्यांची ओळख पटवितात

⁹प्रनु क्र. पक्षकाराचे नाव व पत्ता

नाव:केवलचंद माकरिया - -वय:72 पत्ता:भाईदर प. ता.जि. ठाणे पिन कोड:401101

K. C. Salky

नाव:रमेश कोठारी - -वय:64 पना:भाईदर प. ता. जि. ठाणे Ranosit othor Earst







दस्तण्वज निष्पादनाचा कबुलीजबाब देणाऱ्या अनु क्र. 1, 2, 4, या पक्षकारांची ओळख संमती-आधारित - आधार प्रणालीद्वारे पडताळण्यात आली आहे. त्याबाबत प्राप्त माहिती परीक्षणको राजे

Date & Time of Verification with माहिती पुढीलप्रमाणे आहे. UIDAI Type of Party & Name Sr. मुनिल प्रयाग गादव No. XXX XXXX 5342 26/09/2023 12:53:58 PM लिहून घेणार 1 स्निल प्रयाग यादव - -积 5.90239 \505g xxxxxxxxx

रागम निवधक । सङ्कृति, ठाणा ४ इस्त कणाक । १७२३ १/२०२३ नोबंगी

Rean 63m

गावाचे नाव: भाईदर

(1)विलेखाचा प्रकार

करारनामा

(2)मोबदला

4000000

(3) बाजारभाव(भाडेपटटयाच्या बाबितिनपटटाकार आकारणी देतो की पटटेदार

3903170.6935

ते तमुद करावे)
(४) भ्र-मापन,पोटहिस्सा

(4) भू-मापन,पोटहिस्सा व 1) पालिकेचे भावः शिक्तः भी -3 इन्क्रमाक(असल्याम) सदनिका क्र. भी -3

1) पालिकेचे भाव:मिरा-भाईदर मनपा इतर वर्णन :, इतर माहिती: मीजे भाईदर येथील ए वार्ड विभाग 1/11 सदिनका क्र. सी -301,तिसरा मजला,सी विंग,प्रार्थना को. ऑप. ही. सोसा. लि. बिल्डींग ने. 05 स्टेशन रोड,राजेश होटेल समोर,भाईदर प. ता. जि. ठाणे सदिनका चे क्षेत्र. 615 चौ. फुट. सुपर बिल्टअप.((Survey Number : 22/3 :))

(5) क्षेत्रफल

1) 615 चौ.फुट

(6)आकारणी किंवा जुड़ी देण्यात असेल तेव्हा.

(7) इस्तऐवज करुन देणा-था/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.

1): नाव:-अशोक चंपालालजी कोठारी - - वय:-59; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्र्लॉक नं: -. रोड नं: सी -301, तिसरा मजला, प्रार्थना को. ऑप. हौ. सोसा. लि. बिल्डींग नं. 05 स्टेशन रोड, राजेश हॉटल समोर, भाईदर प. ता. जि. ठाणे -, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-401101 पॅन नं:-AAEPK3197N

(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्याम,प्रतिवादिचे नाव व पत्ता

1): नाव:-सुनिल प्रयाग यादव - - वय:-31; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: वी108, शीतल कुंज देवचंद नगर, 60 फीट रोड, भाईदर प. ता. जी. ठाणे , महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-401101 पॅन नं:-AGBPY4757B

2): नाव:-सुजित प्रयाग यादव - - वय:-42; पत्ता:-प्लॉट तं: -, माळा तं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक तं: -, रोड तं: बी108, शीतल कुंज देवचंद नगर, 60 फीट रोड, भाईदर प. ता. जी. ठाणे , महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-401101 पॅन तं:-ABQPY2760C

3): नाव:-इंद्रावती प्रयाग यादव - - वय:-57; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: -, ब्लॉक नं: -, रोड नं: बी108, शीतल कुंज देवचंद नगर, 60 फीट रोड, भाईदर प. ता. जी. ठाणे , महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-401101 पॅन नं:-AOWPY0585Q

(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक

26/09/2023

(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक

26/09/2023

(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ

17231/2023

(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क

280000

(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क

30000


(14)शेरा

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :

of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.

नसह. दुय्यम निखंधक वर्ग-२ ठाणे. क्र. ४



नोंदणीचे प्रमाणपत्र

CONTRACTOR SECTION SEC

क्रमांक टी.एन.ए. (टी.एन.ए.) / एव.एस.जी. / (टी.सी.) / ४४ 🗸 छ। ८७ - ९ २

या प्रमाणपत्राद्वीर प्रमाणीत करण्यात येत आहे की, भाष्यात के अगरियरियरिय ते । सिन्य सामाधिर करण्यात येत आहे की,

ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक टीएनए / (टीएनए) / एचएसजी / (टीसी) / ४ ~ ५ ७ / ८१ - ८२ / दिनांक ३१ / ८ / १९९१ ने नोंदण्यात आलेली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम कि (क्रिक्सिक्स) महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम, १९६१ मधील नियम क्रांकि १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण गृह निर्माण संस्था अस्ति वर्गीकरण भाडे करू सह भागीदारी गृह निर्माण सिर्या असे आहे.

कापनियान मोहर ! १९०० हा हिंद

C 19999

प्रतः ही तीना उपनिषेक महकारी नेरश राभे ठालुका टारी


हुद्दा

मिरा-भाईंदर

मुख्य कार्यालय वार्रवर

MIRA-BHAYANDAR MUNICIPAL

छत्रपती शिषाजी महाराज मार्ग, भार्रदर (ग.), बीत कोड ४०१ १०१. दि १



दिनांक जाटो ६०

वाचले :- १] मे. महालक्ष्मी कॅन्स्ट्रकशनकंपनी ह्यांचा दि. १९, ७, ९० वा उर्जे.

- में सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे हपाधिकडील पत्र कुंग्युएलती/ 5] टीजेर्यूरस्वईती/२२/एतआर=५२/ दि. १६.१२.८५
- मे. जिल्हाधिकारी साोः, जि.ठापे याचिकडील ऑर्डर क्रं. एनअपी/ 3] २७/ दि. १६. १. ४५
- में तहाय्यक संवालक, नगर रचना ठाणे ह्याचिकडील ऑर्डर क्रमांक बांगकाम/रेखांकन/शाईदर/ठापे/त्रतं-ठापे/४२२८, दि. २९,१०.८८.
- मिरा माईंदर नगरपालिका परिषद याँचिकडील जा. कुं. २९२७/८८-९० दि ७,१% ८८ ची बांधकाम मंजूरी.
- मे. गरतकुभार पटेल यांचा इमारत पुषीतचा दि. १५.६.९० चा **&**] दाखना.

मिरा भाईदर नगरपा निकाद हिन्द

३६३ [नविन] २२/३ [जुना] माईदर प्रियम, विविध नं ५ येथे मे. महालक्ष्मी कंनस्ट्रक्शन कंपनी ह्यांनी इमारत बांधून पूर्व केली आहे, त्यांस में तक्षम प्राधिकारी नागरी तंकुलन, ठाणे, में. जिल्हाधिकारी सारे, ठाणे, में. सहाय्यक तंचालक नगर रचना ठाणे व मिरा माईंदर नगरपा लिका परिषद हवांनी मंजूरी दिलेली आहे. सदर हमारत वापर करणेबावत आकेटिक्ट श्री. भरतकुगार पटेल हथांनी सदरच्या इमारतीस वापराचे हार्टि फिलेट दिलेले अहून, ते सोबत जोडी आहें तवव वरील हमारतीचा वापर करणेंश नगरपा लिकेची हरकत नाही. सबब दाख्ना दिला अते.

भेगानी विकास अधारक

ित्र विद्या भाष्ट्रपर नगरवास्थित १५००